**FINANCIAL EXPRESS** 

Quarter ended

30.06.2021 31.03.2021 30.06.2020

(Audited)

628.1

48.55

35.48

37.3

382.00

0.93

(Formerly known as Narendra Investments (Delhi) Ltd.)

(Unaudited)

857.15

53.62

40.12

40.08

831.63

0.64

Year ended

31.03.2021

(Audited)

1,245.08

83.27

61.43

70.41

382.00

1.61

Jnaudited)

10.06

3.40

2.54

5.70

382.00

0.07

For EIKO LIFESCIENCES LIMITED

Laxmikant Kabra

DIN:00061346

Director

#### NOTICE

Notice is hereby given to public at large that the branch office of Tata Motors Finance ltd. situated at REGENCY PLAZA, 2ND FLOOR, B-236, SHANTI NAGAR, NEAR VALDHUNI BRIDGE, KALYAN AMBARNATH ROAD ULHASNAGAR-421003 MAHARASHTRA is closing down, with effect from 31st July 2021

## Union Bank

STRESSED ASSET MANAGEMENT BRANCH Ground Floor, Bharat House, M.S. Marg, Fort Mumbai - 400023. Tel.: 022-226152 01 / 02 / 05 Email: samvmumbai@unionbankofindia.com CORRIGENDUM

is scheduled on 10.08.2021, published in Financial Express on 24.07.2021 and in Loksatta on 25.07.2021 in the account of Pushpak Bullians Pvt. Ltd. (PBPL), in Property No. 19 Possession should be read as "Under Symbolic Possession" instead of "Under Physical Possession".

Authorised Officer, Place : Mumbai Date: 27.07.2021 Union Bank of India



Regd.Office: 42, KIADB Industrial Area Hoskote - 562 114 (Kamataka) E-mail: info@glittek.com, Web: www.glittek.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on the Friday 6th day of August, 2021 at 11.30 A.M. inter alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on

The said Notice may be accessed on the Company's website at www.glittek.com and may also be accessed on the Stock Exchange websites www.bseindia.com.

31st March, 2021.

For Glittek Granites Ltd Place: Hoskote Lata Bagri Company Secretary Date: 30/07/2021

#### MAGNUM VENTURES LIMITED CIN: L21093DL1980PLC010492

Registered Office: HNO-MN01, Hub and Oak, E-14, Lower Ground Floor, Defence Colony, New Delhi-110024 Email Id: magnumventures@gmail.com Website: www.magnumventures.in NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation

47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 06th day of August, 2021 at 04:00 P.M. at the corporate office of the Company at 18/41, Site-IV, Industrial Area, Sahibabad, Ghaziabad-201010, inter alia, to consider, approve & take note of the unaudited Financial Results of the Company for the quarte ended 30th June, 2021.

The notice is also available in the investo elation section of the website of the Company website of Stock Exchanges i.e www.bseindia.com & www.nseindia.com

Abhey Jair Date: 29" July, 2021 Whole-time Directo

By order of the Board

# **CLASSIFIEDS** BUSINESS

# **BUSINESS OFFERS**

VISIT/PROMOTE www.vitalgems.net On 'Income-Sharing-Basis'. Join/Consult: VIKRAM BEDI, Ph.D. (Astro-Gemmologist) +91 9869177390.

0070746337-1

# **SHARES & STAKES**

WE BUYING: Listed/ Unlisted All Company Demat/ Physical Shares. (IEPF/ Objection/ Pending/ **Duplicate/Transfer** Services Provided..) "Investment House"-8291225710, 9619315362. 0070747494-2

# 'IMPORTANT''

Whilst care is taken prior to it is not possible to verify its The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

For Advertising in

TENDER PAGES Contact

# JITENDRA PATIL

Mobile No.:

9029012015 Landline No.:

67440215

financialexp.epap.in

# MMP INDUSTRIES LIMITED

Registered Office: 211 Shrimohini, 345-Kingsway Nagpur-440001, MH-IN CIN: L32300MH1973PLC030813 | Email: companysecretary@mmpil.com | Website: www.mmpil.com

Extract of Financial Results For The Quarter Ended 30th June, 2021

Sr. No.	PARTICULARS		CONSO	LIDATED		STANDALONE				
		Quarter Ended			Year Ended	(	Year Ended			
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations	8612.71	7725.35	3588.23	23073.35	8612.71	7725.35	3588.23	23073.35	
2	Net profit for the period before tax	722.21	851.74	114.96	2,248.17	629.74	682.15	192.82	2,081.53	
3	Net profit for the period after tax	571.97	694.64	67.95	1744.84	479.50	525.05	145.81	1,578.20	
4	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	603.75	608.72	120.69	1821.90	480.27	518.07	148.56	1581.33	
5	Paid-up Equity Share Capital	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	2,540.26	
6	Other Equity	100			18357				16,975.81	
7	Earning Per Share (of ₹10 each) (Not annualised)									
	Basic	2.25	2.73	0.27	6.87	1.89	2.07	0.57	6.21	
	Diluted	2.25	2.73	0.27	6.87	1.89	2.07	0.57	6.21	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July, 2016. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company (www.mmpil.com)

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on July 29, 2021.

FOR AND BEHALF OF THE BOARD

ARUN BHANDARI

Managing Director

DIN No. 00008901

(Rs.in Lakhs)

Dated: July 29, 2021

Kothari Kothari Sugars & CHEMICALS LIMITED Regd.Office:"Kothari Buildings", 115, Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600 034 \*\*\*\*\* AND CHEMICALS LTS CIN: L15421TN1960PLC004310 Phone: 044-30281595 / 30225507 / 43036464, Fax: 044-28334560 Email: secdept@hckgroup.com Website: www.hckotharigroup.com/kscl

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2021

Particulars	Quarter Ended 30.06.2021	Quarter Ended 31.03.2021	Quarter Ended 30.06.2020	Year Ended 31.03.2021
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	9,086.30	11,628.57	12,797.80	42,000.27
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	1,050.47	183.08	1,281.85	1,847.43
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,050.47	183.08	1,329.71	2,344.51
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	834.94	118.63	1,178.69	1,901.84
Total Comprehensive Income for the period [(comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	834.94	194.11	1,178.44	1,976.56
Equity Share Capital	8,288.86	8,288.86	8,288.86	8,288.86
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year		8.5	8	10,336.11
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)  Basic : Diluted :	1.01 1.01	0.14 0.14	1.42 1.42	2.29 2.29

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the National Stock Exchange of India Ltd website at www.nseindia.com and Company's website at www.hckotharigroup.com/kscl

**U** NOVARTIS

**NOVARTIS INDIA LIMITED** 

Registered Office: Inspire BKC Part of 601 & 701, Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai - 400 051 Tel.: +91 22 50243000

Email: india.investors@novartis.com; Website: www.novartis.in CIN: L24200MH1947PLC006104

Notice is hereby given that the 73rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on Friday, August 27, 2021 at

11:30 a.m. IST to transact the businesses as set out in the Notice of the AGM. The venue for the

In Compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules made

there under and Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular nos. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/

2021 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular no. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79

and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI")

(collectively referred to as the 'Circulars'), the Notice of the AGM along with Annual Report including

the Audited Financial Statements for the Financial Year 2020-21 has been sent on Friday, July 30,

2021 in electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company

The copy of Annual Report along with the Notice of the AGM is available on the Company's website

www.novartis.in, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the

The documents pertaining to the items of businesses to be transacted in the AGM will be made

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (Act), read with the Companies

(Management and Administration) Rules, 2014 and amendments thereof and Regulation 44 of the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased

to provide the facility for e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the

resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system.

The Company has engaged the services of NSDL, for providing the e-voting facility to the Shareholders.

The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Members holding shares either in

physical or dematerialized form as on cut-off date i.e. August 20, 2021 can cast their vote electronically

website of National Securities Depository Limited ("NSDL") https://www.evoting.nsdl.com.

Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company.

or the Depository Participant(s) (DPs).

source as and where applicable.

Place : Mumbai

Date : July 30, 2021

available on the Company's website for inspection.

through electronic voting system of NSDL at www.evoting.nsdl.com

Place : Chennai Date: 30.07.2021

Place: Nagpur

for Kothari Sugars & Chemicals Limited Arjun B Kothari Managing Director

Place: Thane

Dated: 30th July, 2021

Total Income from Operations

Net Profit/(Loss) from ordinary activities before tax

Net Profit/(Loss) from ordinary activities after tax

and Other Comprehensive Income (after tax)]

Paid up equity share Capital (Face value ₹10/-)

Earning Per Share (EPS in ₹) (Not annualised) (Basic, Diluted)

of the company have carried Limited Review of aforesaid results.

Sr.

No.

**EQUITAS SMALL FINANCE BANK LIMITED** (formerly known as Equitas Finance Ltd) | (Subsidiary of Equitas Holdings Ltd) Regd. Office: 4th Fir, Phase II, Spencer Plaza, No. 769, Mount Rd, Anna Salai, Chennai-2

CIN: U65191TN1993PLC025280 | Ph: + 91 44 4299 5000 | www.equitasbank.com

## STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021 (7 in Lakh)

EIKO LIFESCIENCES LIMITED

[FORMERLY KNOWN AS NARENDRA INVESTMENTS (DELHI) LTD.]

(CIN: L65993MH1977PLC258134) REGD OFF: 604, CENTRUM, OPP. TMC OFFICE, NEAR SATKAR GRAND HOTEL, WAGLE ESTATE, THANE WEST MH 400604

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

The above results were reviewed and recommended by the Board of Directors at their meeting held on July 30, 2021. The Statutory Auditors

The above is an extract of the details format of Quarter Ended Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (listing

Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on stock

exchange website at www.bseindia.com and also on the company's website i.e. www.narendrainvestment.com

Particulars

Total Comprehensive Income for the period (comprising Profit/ (Loss) after taxl

		Quarte	Year Ended		
SI. No.	Particulars	Jun 30, 2021	Jun 30, 2020	March 31, 2021 Audited	
		Unaudited	Unaudited		
1	Total Income from Operations	92,259.33	75,096.76	361,246.79	
2	Net Profit for the Period / Year Before Tax, Exceptional and / or Extraordinary items	1,424.76	7,367.69	51,126.68	
3	Net Profit for the Period / Year Before Tax after Exceptional and / or Extraordinary items	1,424.76	7,367.69	51,126.68	
4	Net Profit for the Period / Year After Tax after Exceptional and / or Extraordinary items	1,192.59	5,767.12	38,422.32	
5	Total Comprehensive Income for the Period / Year [(Comprising Profit / (Loss) for the period (after	XII	000		
	tax) and other comprehensive income (after tax)]	1,192.59	5,767.12	38,422.32	
6	Equity Share Capital	114,244.85	105,340.16	113,927.83	
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in Audited Balance Sheet of previous year		3-13-73-13-13-13-13-13-13-13-13-13-13-13-13-13	225,706.28	
8	Earnings Per Share (EPS) (Face Value of ₹ 10 each) for continuing & discontinued Operation (not annualised)			(2)	
(i)	Basic (₹)	0.10	0.55	3.53	
(ii)	Diluted (₹)	0.10	0.55	3.49	

(I) The above is an extract of the detailed format of the quarter / year ended financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarter / year ended financial results are available on the websites of the Stock Exchanges viz., www.nseindia.com and www.bseindia.com and also on the bank's website www.equitasbank.com.

(ii) Information related to the total comprehensive Income for the period and other comprehensive Income are not furnished as IndAS is not yet made applicable to Bank.

Place: Chennai Date : July 30, 2021

For Equitas Small Finance Bank Limited sd. VASUDEVAN PN Managing Director and Chief Executive Officer





# **TEERTHANKER MAHAVEER UNIVERSITY**

E-mail: university@tmu.ac.in | Website: www.tmu.ac.in



to our 7935 degree recipients and 450 Gold, Silver & Bronze Medal Winners

# convocation-2021

SATURDAY, JULY 31, 11:00 A.M. ONWARDS



**Chief Guest Dr. Dinesh Sharma** 

**Hon'ble Deputy Chief Minister** 

Government of Uttar Pradesh

Shri Bhupendra Singh Chaudhary Hon'ble Minister Panchayati Raj

**Guest of Honour** 

Government of Uttar Pradesh

By Order of the Board of Directors

Trivikram Guda Company Secretary & Compliance Officer

The remote e-voting period will commence from Tuesday, August 24, 2021 at 9:00 a.m. IST and will end on Thursday, August 26, 2021 at 5:00 p.m. IST. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by the Member, such Member shal

not be allowed to change it subsequently. Mr. S.N. Ananthasubramanian or failing him Mr. S.N. Vishwanathan of S.N. Ananthasubramanian & Co., Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

Members who have acquired shares after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date may obtain the USER ID and Password by sending request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password to cast the vote.

Members are being provided with a facility to attend the AGM through VC/ OAVM through the NSDL e-voting system. The instructions for attending the AGM through VC/ OAVM are provided in the Notice

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the meeting. The procedure for electronic voting is available in the Notice of the AGM as well in the email sent to the

Members by NSDL. Members can also refer "e-voting user manual" available in the download section of the e-voting website of NSDL www.evoting.nsdl.com. Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in/

1800 1020 990/1800 224 430 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager - NSDL at evoting@nsdl.co.in Notice is also given under Section 91 of the Act that the Register of Members and Share Transfer Books will remain closed on all days from Friday, August 20, 2021 to Friday, August 27, 2021, both

days inclusive, for the purpose of AGM and payment of Dividend of Rs. 10 per Equity Share of nominal

value of Rs. 5 each for the year ended March 31, 2021, as recommended by the Board of Directors for consideration of Shareholders. The Dividend, if declared, will payable on or after September 03, 2021 to those Shareholders whose name are registered as such in the Register of Members of the Company as on the date of book closure and to those whose names will appear as Beneficial Owners as on record date i.e. August 19, 2021 as per the details to be furnished by the Depositories, subject to the deduction of tax at

For Novartis India Limited

# विरारमधील

# आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर दरोडा; महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

विरार, दि.३० (हिंदुस्थान समाचार) : विरारमधील आयसीआयसीआय बँके च्या शाखेवर गुरुवारी रात्री दरोडा टाकण्यात आला. या घटनेत दरोडे खोरांनी के लेल्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका दरोडे खोराला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बँक बंद झाल्यावर

इतर कर्मचारी निघून गेले तर बँके च्या असिस्टंट मॅनेजर आणि इतर दोन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ढोन दरोडे खोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. दरोडे खोर हे सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत होते. मात्र, बँके त झालेल्या गोंधळ ऐकू न नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी एका दरोडे खोराला पकडले. अटक करण्यात आलेला दरोडे खोर हा बँके चाच माजी कर्मचारी असल्याची सांगण्यात येत आहे.



#### मेगा फिन (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०२७१६५ नोंदणीकृत कार्यालय: ३०२, लेव्हल ३, सीजे हाऊस, शिव सागर इस्टेट, एफ ब्लॉक, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. द्र.:0२२-४२३०५५००/५०२, फॅक्स:0२२-४२३०५५५५ वेबसाईट:www.megafinindia.com,

#### ई-मेल:info@megafinindia.com सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष आणि अन्य इतर विषय विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, ०६ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.megafinindia.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मेगा फिन (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३०.०७.२०२१

ममता सैर्न कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए६२२५६ PUBLIC NOTICE

सही / -

NOTICE is hereby given that Mr. RAJESH MOHANLAL NANWANI owner of shop no. 4, was the registered member of this Society, naming as Mulund Shree Jayanti Co-operative Housing Society Limited., situated at J. D. Road, Mulund (W), Mumbai-400880, from 15/06/1985 Mulund (W), Mumbai-400080, from 15/06/1985 till the date. In origin the Shop No 4 was sold to M/S. H.D. Construction by the Builders M/S. J. Dossa. Construction, on 26th Dec 1979, then M/S. H. D. Construction sold to M/R. Manilal Prabhudas Patel, after which Mr. RAJESH MOHANLAL NANWANI had purchased the shop no 4 by the agreement of sale from M/R MANILAL PRABHUDAS PATEL on date 10/6/1985 which was not registered before the 61/06/1985, which was not registered before the sub-registrar. Being member, the Society had saud the share certificate, with five Shares of Rs.50/- each bearing distinctive Nos.171 to 175 comprised under SHARE CERTIFICATE No. 35 & MEMBER REGISTER NO 35 in respect of SHOP NO. 04. The new member Mr. RAJESH MOHANLAL NANWANI had not submitted the MOHANLAL NANWANI had not submitted the copy of chain of agreements of shop no 4 including the original share certificate for the process of transfer in the record books of the society, due to which the transfer was hanged up and was not completed by the society. Mr RAJESH MOHANLAL NANWANI has been passed away on 16/11/2020, the legal heir his wife Mrs. MANJU RAJESH NANWANI have / had Mrs. MANJU RAISH NANWANI have / had now informed to this Society that one of the agreement between Mrs. H.D CONSTRUCTION AND MR. MANILAL PRABHUDAS PATEL, and the said Share Certificate No. 35 which was issued, by this Society is/was lost/misplaced and for which they had lodged police complaint for the same on date: 26/7/2021 by online under registration no: 3847-2021.

registration no: 3847-2021. As said Share Certificate No.35 issued by this Society having been lost/misplaced and member has requested to this Society to issue Duplicate Share Certificate No.35 in respect of shop No.04, therefore, PUBLIC IN GENERAL/BANKING INSTITUTION PRIVATE FINANCE OMPANY/PERSONAL, at large are hereby NFORMED AND TAKE NOTICE that any reson who has found the said Share Certificate
o. 35 or having in possession of the same or
aving any claim, right, title, lien, license,
ypothecation, transfer of title or beneficial
terest under any trust, right of prescription or
cemption or under any Agreement or other
sposition or under any decree, order award or
between claims however, or having any Isposition or under any decree, order award or therwise claiming howsoever or having any bejection, claim FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE NO. 35 OF SHOP NO 04 ON THE GROUND FLOOR OF THIS SOCIETY, S hereby requested to INFORM AND MAKE HEE SAME KNOWN IN WRITING WITH ACTUAL PAPERS OF CLAIM / CHARGE / SIGHTS IS OF THE SOME WITH A SOCIETY, WITH A SOCIETY OF THE SAME KNOWN IN WRITING WITH A CTUAL PAPERS OF CLAIM / CHARGE / SIGHTS IS OF the Society within a society. RIGHTS, to the Secretary of the Society within No claim will be entertained thereafter and this Society will proceed further to issue Duplicate Share Certificate No.35 in respect of said SHOP No.04 in the name of present owner MR. RAJESH MOHANLALNANWANI.

Secretary For & on behalf of Mulund Shree Jayanti Co-op. Housing Society Long J. D. Road, Mulund (W), Mumbai-400 080

ated this 31st day of JULY, 2021

Notes

Place: Thane Dated: 30th July, 2021

जाहीर नोटिस माझे अशिल **श्रीमती. अलका नरेंद्र पाटील**, यांनी दिलेल्य माहीतीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, खालील नमू मिळकतीचे मालक **कै. श्री. नरेंद्र शिवाजी पाटील** यां दि. **१२.०९.२०२०** रोजी निरवसीयत निधन झाले. त्यां पत्नी **श्रीमती. अलका नरेंद्र पाटील** विवाही लगी **सौ. कल्पिता योगेश चोरगे** आणि मयत मुलीचा मुल

**कु. वैभव राकेश थडेश्वर** हे वारसदार आहेत. या नोटिशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात / मालमत्ते असलेले **कै. श्री. नरेंद्र शिवाजी पाटील** यांचे भाग व हितसंब हस्तांतरीत करण्यासंबंधी त्यांचे वारस्वारा किंवा अन्य माणीखर । हरकतवार यांव्याकडून हक माण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीश प्रसिद्ध झाल्याच्या तारखेणासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी-२०, ओनेता सोसायटी, मेंबई - ४०००६७ या पत्त्यावर त्यांनी आपत्या मागण्यांच्या व हरकतींच्या णुष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत अन्यथा तसा कोणाचाही कोणत्यांही एकारच्या हकत हित्संबंध, वाता, अधिकार सांही व अस्त्यास्त तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल यांची नोंद घ्यांवी आणि नमूद मिळकतींच्या भांढवलात / मालमस्तेत असलेलें के श्री -संदर्ध विकाली पार्टील यांचे भाग व तिस्तसंबंध स्तांतरीत करण्यासंबंधी त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीट के. श्री. नरेंद्र शिवाजी पाटील यांचे भाग व हितसंब क. त्रा. भरपू शिवाजा पाटाल याच नाग व हिरास श्रीमती. अलका नरेंद्र पाटील यांच्या नावे हस्तांतरीत करण्य म्हाडा/ संस्थेस/ संबंधित अधिकाऱ्यासमोकळीक राहील.

मिळकतीचा तपशिल

रूम नं. बी-३७, चारकोप (१) मानसी सह. गृह. संस्था मर्या. प्लॉट नं.५३६, सेक्टर ५, रोड आरएससी-५३, चारकोप कॉदिवली (पश्चिम). मुंबई - ४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ. मी बिल्ट अप. गांव : कॉदिवली, तालुका : बोरीवली, मुंबई उपनग दिनांक : ३१/०७/२०२१ श्री. नितेश दि. आचरेकर

## Balkrishna Paper Mills Ltd.

CIN: L21098MH2013PLC244963 नोंदणीकृत कार्यालय: ए/७, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. दर.क्र.:+९१-२२-६१२०७९००, फॅक्स:+९१-२२-६१२०७९९९. ई-मेल:opsingh@bpml.in; वेबसाईट:www.bpml.in

सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचित नियम ४७(१) नुसार ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. शिफारस करणे व मान्यता देणे याकरिता व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/इतर दकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) शनिवार, ०७ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीच्या

प्तंचालक मंडळाची सभा होणार आहे. कंपनीचे शेअर्समधील व्यवहाराकरिता कंपनीची व्यापार खिडकी बंद कालावधी आतील व्यापा रोखणेकरिता कंपनीचे सांकेतांक संचालनानसार १ जुलै, २०२१ पासन प्रारंभ होईल आणि कंपनीचे संचालक मंडळाच्या वर नमद सभेच्या समाप्तीनंतर जनतेकडे ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष जाही केल्यानंतर ४८ तासापर्यंत बंद राहील.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.bpml.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u>

www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध बाळकष्ण पेपर मिल्स लिमिटेडकरिता

दिनांक: ३०.०७.२०२१ ओमप्रकाश सिंग कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.: एफसीएस-४३०४

नमुना क्र.७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस

८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

अर्ज क्रमांक : Acc/ X/ 922/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : जय भवानी शिवप्रेमी प्रतिष्ठान बाबत. कुडलिक रामचंद्र ठाकर ...अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

#### अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १,०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीर दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केल जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनांक १४/०६/२०२१ रोजी दिली.

शिक्का सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई नमना क्र.७५

मुंबई-४०००१८

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

अर्जदार धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

#### चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : Acc/ X/ 1685/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Savani Foundation ...बाबत. Mavji Manji Parmar...अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

#### अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. ५,०००/ (अक्षरी रूपये पाच हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणा काही हरकत घ्यावयाची असेल अगर पराव देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीर दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पातवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केल जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २६/०७/२०२१



सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्सुबई विभाग सुबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : Acc/ X/ 823/ 2021

सार्वजनिक न्यासाचे नाव : Mahila Vikas Prabodhini ...बाबत. Mrs. Hansika Francis Khandagale ...अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

#### अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १,०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीर दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २२/०४/२०२१ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई

#### जाहीर नोटीस

कै. श्रावण सिदाम बनसोड़े हे बॉम्बे डाईग स्प्रिग मिल येथील कर्मचारी होते. ते १६/०२/१९९३ रोजी मयत झाले त्याचे वारसाची नावे खालीलप्रमामे

- १) श्रीमती सखुबाई श्रावण बनसोडे (पत्नी)
- २) श्री. वसत श्रावण बनसोडे (मुलगा) ३) श्री. सुरेश श्रावण बनसोडे (मुलगा)
- ४) श्री. चंद्रकात श्रावण बनसोडे (मुलगा) तरी त्याबद्दल कुणाला आपत्ती असल्यास खालील पत्यावर संपर्क साधवा. पत्ता : सी/३०, सहकार नगर, वडाळा क्रॉस

सही/ स्थळ: मुंबई दिनाक : ३१ ०७ २०२१

#### जाहीर नोटिस

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला सापडल्यास किंव मिळकती सेंबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हेतसंबंध, दावा, अधिकार असत्यास त्यांनी त्याबाबत मल मेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ देवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी-२०, अनित गोसायटी, सेक्टर-६, रोड आरएससी-५२, चारकोप गंदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ या पत्त्यावर कळवादे गन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारच्या हक्क इत्संबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिल आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

रूम नं. क-२६, चारकोप (१) ओम सह. गृह. संस्था मर्या. प्लॉट नं.३५६, सेक्टर ३, रोड आरएससी-३८, चारकोप कॉदिवली (पश्चिम). मुंबई - ४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ. मी बिल्ट अप. गांव : कॉदिवली, तालुका : बोरीवली, मुंबई उपनग

मिल्स येथील कर्मचारी होते. ते दिनांक . ९.०४.१९८६ रोजी मयत झालेले आहेत. त्यांचे

- ्र शोभा अशोक परब (मलगी)
- ४. कविता शरद जाधव (मुलगी) . मीना पांडुरंग साळुंखे (मुलगी)
- त्त्यावर संपर्क साधावा

पत्ता : सहकार नगर, ४६/१३ वडाळा

कात्रक रोड, मुंबई - ४०००३१.

Praful Kanubhai Dodia (owners) in respect of their property being Flat No. 401, adm. 397.60 sq. ft. Carpet area equivalent to 451 g. ft. Built up area, on the 4th floor, in in Building No. 2, Wing A/1, in the Building mown as "Tirupati of Rajendra Complex ow known as Shatrunjay Tirupati Cooperative Housing Society Limited" situated at Rajendra Complex, C. S. Complex Road No. 5, Dahisar (East), Mumbai 400068 bearing CTS No. 1432, 1433 of Revenue Village Dahisar in Taluka Borivali & Mumbai Suburban District.

he Said property was mortgaged in IDBI Bank by Mr. Jitendra Bhavanjibhai atel/Bhagat & Mr. Bhavanjibhai Gangadas ne Part and Mr. Santosh Bhalchandr adam therein called as the "Donee" of the ue to fire accident in Stock Holding orporation of India Limited (SHICL). All the owsoever or otherwise and/or having ossession of the aforesaid documents and/is hereby requested to make the same known in writing to the undersigned within 7 (Seven) days from the date of publication of his notice of his/her/their share of claim, if

# कोर्ट विद्यमान आयुक्त, कामगार नुकसान भरपाई कायदा, प्रथम कामगार न्यायालय, नागपूर.

केस नंबर ECA. No. (C) : २९/२०२० पेशी तारीख : १७/०८/२०२१ . स्वालेहा शमीम शेख (पत्नी) अर्जदार : रणज्योध सींग मुख्त्यार सींग . शकिल शमीम शेख (मुलगा)

- <u>विरूध्द</u> -गैरअर्जदार : द न्यु इंडिया एंश्युरंस कंपनी नागपूर व इतर १

ज्याअर्थी गैरअर्जदार क्र. २. इंद्रजित सींग रंधवा ॉफिस: श्री एच आर ब्रदर्स घर नं. २१/११, गाल ०२, कंचना कॅम्पाउंड, वेहनाल, भिवंडी, ठाणे महा. ४२१३०२ या पत्यावर आपणास न्यायालया कार्यालयाचे जा. क्र. १९५१/२० दि ३/१२/२०२०, जा.क्र. ८०५/२०२१ दिनांव २३/०४/२१ अन्वये नोटीस पाठवीली परंतु सद चावरून नोटीस कोर्टात परत आलेली आहे.

जाहीर सूचना

मा. न्यायाधीश प्रथम कामगार न्यायाल ।गपूर यांनी अर्जदाराने दिलेल्या अर्जाव (नि.क. १३) दिलेल्या आदेशा नमार आपणार ग जाहीर नोटीस द्वारे सूचित करण्यात येते कि भापण उपरोक्त प्रकरणात<sup>े</sup> सुनावणीकरीता दिनांव १७/०८/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजत मा. प्रथम कामगार न्यायालय, नागपूर यांचे ालयात उपस्थित राहावे. आपण उपस्थित हल्यास हे प्रकरण आपल्या अपरोक्ष पुढे चालव् नेकाली काढण्यात येईल याची नोंद घ्यावी. सद चना मा. न्यायालयाचे आदेशानुसार व कोर्टाच्य ाक्क्यानिशी आज दि. १७/०७/२०२१ रोजं



नमना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४

चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता -वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक) पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि ब्लिस सिटी होम प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, बॉम्बे म्युच्युअल बिल्डिंग, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१.

....याचिकाकत नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की १७ मार्च, २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण . सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीक कार्यालय <mark>महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथून कर्नाट</mark>ब **ाज्यातील बंगळरू** येथे स्थलांतरीत करण्याकरित निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्या

योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीक कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधारं कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए–२१ पोर्टल (www.mca.gov.in) व सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५व मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ य कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकत कंपनीला त्यांचे नोंदणीकत कार्यालय- २रा मजला बॉम्बे म्युच्युअल बिल्डिंग, डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे पाठवावे.

च्या वतीने व करित ब्लिस सिटी होम प्रायव्हेट लिमिटेड सही/ राजशेखर रेडी संचालव

दिनांक: ३०.०७.२०२१ ठिकाण: मुंबई डीआयएन:०२३३९६६८

## PUBLIC NOTICE

Maganlal Jain and Mrs. Varsha Vinodkumar Jain are intending to purchase Flat No. 5 on First Floor in Bldg. No. 1. The Chaitanya CHS. Ltd. Chaitanya Nagar, Vakola Bridge, Santacruz East, Mumbai 400055, adm, 48.15 sq.mtrs, carnet on property bearing C.T.S. No. 154 (pt) S. No. 383, Village Bandra-I, Taluka Andheri, MSD from the present owners PREETI ANIL MAHAGAONKAR and ANSHUKA ANIL MAHAGAONKAR, holder of Share Certificate No. 20 in respect of shares bearing disctintive nos, 96 to 100 and Share Certificate No. 68 in respect of shares bearing distinctive Nos. 336 to 340 in respect of above flat transferred to their names by the Society on 20,06,2001. They are the beneficiaries of the registered Will of deceased. late Smt. Java Dattatrava Mahagaonkar, the wife of the ORIGINAL ALLOTIEE, late Shri. Dattatraya Mahagaonkar.

Any person or persons or any financial institutions having claim to the abovesaid flat or having objection for sale and transfer of above flat in any manner should intimate to me in writing or to the above Society directly within 14 days of publication of this notice after which my client shall proceed to acquire the same if any objection or claim not

Place: Mumbai R.R.Gupta Advocate High Court, Date: 30-7-2021 2nd Floor, Lawyer's Chamber Bhaskar Building, A.K.Marg Bandra (East), Mumbai 51

### जाहीर नोटीस

. राबियाबी फैयझ खान (मुलगी)

. शबाना आरिफ खान (मुलगी)

६. यासमीन शमीर गोदर (मुलगी)

४.शकिला बेगम इमतीयाज हुसैन (मुलगी)

याबद्दल कुणाला आपत्ती असेल, तर खालील पत्त्याव

पत्ता : बीएमसी चाळ क्र. ४०१/१ रुम नं. ७,

कात्रक रोड, वडाळा, मुंबई - ४०० ०३१.

**कै. शमीम शमशुलहक शेख** हे बॉम्बे डाईंग स्प्रिंग मल्स येथील कर्मचारी होते. ते दिनांक ३१.०१.२००१ रोजी मयत झालेले आहेत. त्यांचे खालील प्रमाणे ग्रारसदार आहेत

- - ०७.०९.२००७ रोजी मयत झालेले आहेत
    - त्यांचे खालील प्रमाणे वारसदार आहेत. १. दिपक सुर्याजी बाणे (मुलगा)

जाहीर नोटीस

कै. सुर्याजी सखाराम बाणे हे बॉम्बे डाईंग

स्प्रिंग मिल्स येथील कर्मचारी होते. ते दिनांक

- त्याबद्दल कुणाला आपत्ती असेल, तर खालील पत्त्यावर संपर्क साधावा.
  - पत्ता : दामोदर कवली हाउस, काकासाहेब गाडगीळ मार्ग, खेडगल्ली, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.

## Parsharti Investment Limited CIN: L93000MH1992PLC069958 Regd. Off.: 3, National House, 1st Flr, 27, Raghunath Dadaji Str., Fort, Mumbai - 1. Tel.: 2262 2675 / 2267 9029 T.fax: 022-4974 2005 E-mail: parsharti\_investment@rediffmail.com Website: www.parshartiinvestment.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 30TH JUNE, 2021 Rs. in Lakhs Year Ended Quarter Ended Particulars 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 31.03.2021 Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from Operations (net) 8.04 12.82 Net Profit/ (Loss) from ordinary 5.21 (4.92)Net Profit/(Loss) for the period 2.44 (4.92)ıfter tax Other Comprehensive Income/(Loss) Net of Tax a. Fair Value 0.14 0.53 (0.30)Measurement difference Total Comprehensive 2.72 2.97 6.29 (5.22)Income/(Loss) Equity Share Capita 335.73 335.73 335.73 335.73 (Face Value of Rs. 10/- each) Earnings Per Share (of Rs 10/- each) Basic and Diluted 0.08 0.09 (0.16)0.19

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stoc. Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of Stock Exchange (www.bseindia.com) and the company

For & On behalf of the Board

For Parsharti Investment Limited
Sd/R. D. Goyal Wholetime Director - DIN:00184667

**ତ CSB Bank** 

Date: 30.07.2021

सीएसबी बँक लिमिटेड (उल्हासनगर शाखा) दुकान क्र.६ व ७, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स लालचक्की, उल्हासनगर-४२१००४.

# सुवर्ण लिलाव सूचना

सीएस<mark>बी बँक तिमिटेड (पूर्वीची दी कॅथितक सिरीयन बँक तिमिटेड), उल्हासनगर शाखा</mark> यांनी खाली नमुद्र केलेल्या कर्जदारांना सुवर्ण दागिन्यांच्या तारणासमोर सुवर्ण कर्ज मेजूर केले आहे. त्यांना सदर सूचना देण्यात येवून संपूर्ण रक्कम तसेच व्याज व शुल्क भरणा करण्यास कळविले होते. परंतु लिलावात सवर्ण दागिन्यांच्या विक्रीदारे रक्कम वसल करण्याचे निश्चित केले आहे आणि जर लिलवातन आवश्यक रक्कम उपलब्ध न झाल्यास बँकेद्वारा खासगी व्यवहार/कंत्राटाद्वारे विक्री प्रक्रिया करेल कोणतेही कारण न दर्शविता लिलावाची तारीख व ठिकाण बदलण्याचे अधिकार बँकेकडे राखून आहे

नविन शिल्लक सुवर्ण निव्वळ वजन (ग्रॅम) ४६६२५ १३ २६१४६९.५ सदर लिलाव **सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड),** द्कान क्र.६ व श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स, लालचक्की, उल्हासनगर-४२१००४ येथील जागेत दिनांक 0७.०८.२०२१

रोजी संचालित केला जाईल. इच्छुक पक्षकारांनी वर नमुद केलेल्या पत्त्यावर शाखा व्यवस्थापकाकः

. संपर्क करावा. लिलावात सहभागी होऊ इच्छिनाऱ्या सहभागीदारांनी लिलावाच्या तारखेला पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वैध ओळख पुरावा आणि निवास पुराव सोबत आणावे. ठिकाण: उल्हासनग प्राधिकृत अधिकारी दिनांक: ३०.०७.२०२१

Plaint lodged on: 15.01.2021

Summons to answer plaint under section 27 O.V. rr 1,5, 7 and 8 and O.VIII r, 9 of the Code of Civil

This suit will appear on the Board

of the Court taking new long

according to its priority in that

Court, but if postponed on the day

fixed for hearing will taken its turn

You are required to file a written

statement of your defence and

serve a copy on the Plaintiff Within

FOUR WEEKS from the service of

this Summons upon you, in default

whereof this suit will be set down

to be heard as undefended and

n the general arrear list.

Causes, and will be heard

Mr. Rajesh Damodar Naikar residen of Bai Mahal Room No.6, Ground Floor Wadia Street, Behind Municipal School, Tardeo, Mumbai 400034 ...... Plaintiff

IN THE CITY CIVIL COURT AT MUMBAI

L.C. SUIT NO. 933 OF 2021

(O.V, Rule 20 (1A) of CPC)-

1) The State of Maharashtra

Court Room No. 9

Through the District Collector, Mumbai City Having office at Old Custom House, Shahid Bhagat Singh Marg, Fort, Mumbai 400 001 2) Brihanmumbai Municipal Corporation D ward. Through, the

Assistant Commissioner. Office at: 2nd

Floor. D ward Building, Jabanputra Compound Nana Chowk, Grant Road (W), Mumbai 400 007 3) Tardco Police Station, Mumbai Through, the Senior Police Inspector

M.P. Mill Compound Road, Janta Nagar

you will be liable to have a decree Tardeo, Mumbai 499 034 ...Defendants or order passed against you. Hon'ble Court against you the abovenamed Defendant/s whereof the following

Plaintiff, therefore, prays that this Hon'ble Court may in the interest of justice be pleased to:

- d) Declare that the Plaintiffs unmarried sister Ms. Manisha Damodal Naikar who is unseen for last 10 years, is dead
- e) Direct the Respondent No. 2 Authority to issue death certificate of Ms Manisha Damodar Naikar f) Other orders may be passed in the interest of justice. You are hereby summoned to appear in this Hon'ble Court on the 1st day of

September, 2021 at eleven O'clock standard time in the forenoon in person or by dvocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to nswer the abovenamed Plaintiff/s, and as the day fixed for your appearance is appointed for the final decision of the suit, you must produce all your witness or that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you (or send by your Advocate) any cument in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's/Plaintiffs' case or upon which you intend to rely in support

iven under my hand and Seal of this Hon'ble Court. This 29th day of July 2021.



GOVIND B. SOLANKE Advocate for Plaintiff 10-B, Bahubali Building. Ground Floor, 17/G, Cawasji Patel Street, Fort. Mumbai 400 001, Mob. No. 8976171169,

Email: gbsolanke@rediffmail.com

Registra

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३,

वेबसाईट: homefirstindia.com दूर.क्र.:१८००३०००८४२५ ई–मेल: loanfirst@homefirstindia.com

परिशिष्ट-४-ए (पहा नियम ८(६)) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व सहकर्जदारांना रकाना (२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोकडे रकाना (३) नुसार तारण/अधिभारीत असलेल्या स्थावर मालमत्तेचा खाली नमुद तपशिलानुसार देय रक्कम अधिक व्याज मुक्ततेकरिता **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे आणि ज्याअर्थी देयके परतफेड करण्यात कसूर केली असल्याने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुदप्रमाणे जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे व जसे जे आहे या तत्त्वावर सदर मालमत्तेच्या विक्रीद्वारे देयके मुक्त करण्याची प्रक्रिया सदर कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये खालील स्वाक्षरीकर्त्यांना अधिकार दिलेले आहेत. **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांना देय रकाना (१) नुसार कर्जदार व सहकर्जदारांकडून देय रकमेच्या वसुलीकरिता लिलाव विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जाईल.

कर्जदार व सहकर्जदाराचे नाव	मालमत्तेचे तपशील	मागणी सूचना तारीख	मागणी सूचना रक्कम	ताबा दिनांक	राखीव केंमत (रू.)	इरठे (रू.)	लिलावा तारीख वेळ		ग्राची अधिकाऱ्या
आनंद जे चिंचोळे, बसप्पा जे. चिंचोळे	पलॅट क्र.०५, श्री वक्रतुण्ड नगर, फेज २, विंग सी, राथोली ग पोस्ट बदलापूर, तालुका अंबरनाथ, बदलापूर, महाराष्ट्र-४२१५०		5,84,479	२६ जुलै २१	<b>1,</b> 5,00,000	50,000	31.08.20 (स.११ दु.२)		0000+0000
ई-लिलाव सेवा पुरवठादार		ई-लिलाव वेबसाईट/तपशिल, इतर नियम व अटीकरिता			इरठे/इतर रक्कम जमा करण्यासाठी खाते क्र.		शाखा आयएफएफसी कोड	लाभार्थीचे नाव	
हेल्प लाईन क्र.: ०७९ संपर्क व्यक्ती: राम शर्म	कंपनीचे नावः मे. ई-प्रॉक्युप्तेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ऑक्शन टायगर). हेल्प लाईन क्र.: ०७९-६८१३ ६८०३ संपर्क व्यक्ती: राम शर्मा – ८००००२३२९७ ई-मेल: <u>ramprasad@auctiontiger.net</u> / <u>support@auctiontiger.net</u>		http://www.homefirstindia.com https://sarfaesi.auctiontiger.net		९१२०२००३६२६८९१७ – होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, ॲक्सिस बँक लिमिटेड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व).			UTIB0000395	प्राधिकृत अधिकारी होम फर्स्ट फायनान कंपनी इंडिया लिमि

बो**ली वाढविण्याची रक्कम: रु.१०,०००/** –. वेबपोर्टल (https://sarfaesi.auctiontiger.net) वर देण्यात आलेल्या ई-लिलाव माध्यमाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे विक्री केली जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज ज्यामध्ये ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र. घोषणा पत्र. ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण नियम व अटी समाविष्ट आहेत ते पोर्टलवर उपलब्ध आहे. प्राधिकत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकतींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छक बोलीटारांन त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकर्तीवर भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे (अधिकार/थकबाकीदारांनी त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे <mark>होम फर्स्ट</mark>कडून कोणतेही क्चन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढ़ नये किंवा तसा समज करून घेऊ नये. **होम फर्स्ट**ला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसह मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील. विक्री सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲकट २००२ अंतर्गत विहित अटी/ नियमांच्या अधीन होईल

सरफायसी कायदा २००२ अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी अनुषंगिक खर्च आणि तारखेपर्यंत व्याजासह मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुरबार ठरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि

सही / - प्राधिकृत अधिकारी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

उर्वरितथकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चीसह करण्यात येईल. दिनांक: ३१.०७.२०२१, ठिकाण: मुंबई

#### EIKO LIFESCIENCES LIMITED FEEL THE CHEMISTRY [FORMERLY KNOWN AS NARENDRA INVESTMENTS (DELHI) LTD.] (CIN: L65993MH1977PLC258134)

REGD OFF: 604, CENTRUM, OPP. TMC OFFICE, NEAR SATKAR GRAND HOTEL, WAGLE ESTATE, THANE WEST MH 400604

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021								
(₹ in								
Sr.	Particulars		Quarter ended					
No.		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021			
.  !		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operations	857.19	628.15	10.06	1,245.08			
2	Net Profit/(Loss) from ordinary activities before tax	53.62	48.55	3.40	83.27			
3	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	40.12	35.48	2.54	61.43			
4	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/ (Loss) after tax]							
	and Other Comprehensive Income (after tax)]	40.08	37.31	5.70	70.41			
5	Paid up equity share Capital (Face value ₹10/-)	831.63	382.00	382.00	382.00			
6	Earning Per Share (EPS in ₹) (Not annualised) (Basic, Diluted)	0.64	0.93	0.07	1.61			

The above results were reviewed and recommended by the Board of Directors at their meeting held on July 30, 2021. The Statutory Audito of the company have carried Limited Review of aforesaid results The above is an extract of the details format of Quarter Ended Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on stock exchange website at www.bseindia.com and also on the company's website i.e. www.narendrainvestment.com For EIKO LIFESCIENCES LIMITED

(Formerly known as Narendra Investments (Delhi) Ltd.)

Laxmikant Kabra Directo DIN:00061346

# रोड, वडाळा, मुंबई - ४०० ०३१

माझे अशिल **श्री. रामकृष्ण गणपत कदम**, यांनी दिलेल्य हीतीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की. त्यांच्या खाली द मिळकतीचे म्हाडामार्फत **श्री. रामकृष्ण गणपत क**व यांना वितरण झालेले मुळ **अलॉटमेंट लेटर** हे माझ्या अशिलाच हातुन हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारक गोलिस ठाणे येथे दिनांक ३० जुलै २०२१ रोजी नोंदवली आ तक्रार क्र.३९५९/२०२१.

## मिळकतीचा तपशिल

दिनांक : ३१/०७/२०२१ श्री. नितेश दि. आचरेक

जाहीर नोटीस **कै. वसंत भागोजी सुवारे** हे बॉम्बे डाईंग स्प्रिंग

वालील प्रमाणे वारसदार आहेत . सुलोचना वसंत सुवारे (पत्नी) . शैलेश वसंत सुवारे (मुलगा)

याबद्दल कुणाला आपत्ती असेल, तर खालील

PUBLIC NOTICE on behalf of our clients are investigating the title of Mrs. Manisha Praful Dodia & Mr.

Patel/Bhagat by depositing 1) Original Articles of Agreement dated 28/08/1990 made between Messrs. Sadhana Constructions as the Builders of the one part nd Mr. Dilip Bhalchandra Kadam & Mrs axmi Bhalchandra Kadam as the purchasers. Laxini bilatcharura kadarii as ine birchasets of the other part, duly stamped and registered under serial No. PBBJ-3846-1990 dated 28/08/1990. 2) Original By a Gift Deed dated 11th June, 2004 made and entered into between the said Mr. Dilip Bhalchandra (adam, therein called as the "Donor of the 50ther Part, duly stamped and registered under serial no. BDR-6-6409-2004 dated 05/07/2004. & 3) Original Agreement for Sale dated 21/06/2008 made between Mr. Santosh Bhalchandra Kadam as the ansferor of the one part and Mr. Jitendra havaniibhai Patel/Bhagat & Mr. Bhavaniibha Bangadas Patel/Bhagat as the transferees of the other part, duly stamped and registered ander serial no. BDR6-5456-2008 dated 1/06/2008, Which are partially damaged above mentioned title deeds were mortgaged with IDBI Bank and due to Fire Accident and use of Fire Extinguishers the documents were partially damaged which was confirmed by DBI Bank in their letter dated 07/01/2019 kny person having any claims or rights in respect of the said premises by way or nheritance, share, sale, license, gift nortgage, charge, possession, lease, issignment, lien, ownership, transfer, iccess, easement, encumbrances

any , with all supporting documents failing which , it will be assumed that there are no

laims or issues in respect of the said remises omal N. Jain Advocate (High Court) Flat No. 201, Heaven Star, Beside Jhanvi Nursing Home Private Limited, Turel Pakhadi Road, Malad (West), 400064